

वन विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**महसूल व वन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक:- एफएसटी-०५/१८/प्र.क्र.२६२/फ-४**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक:- १३ जानेवारी, २०२५

- संदर्भ:-** १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२९०/कार्या.१२, दि.१९.११.२०१६.  
२) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष- १० (२)/आस्था/एक/प्र.क्र.२२ (१८-१९)/१७२, दि.२४.१२.२०२४.

**शासन निर्णय:-**

सामान्य प्रशासन विभागाने दि.१९.११.२०१६ च्या शासन निर्णयान्वये गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी घोषित केले आहेत. तसेच गट-ब (अराजपत्रित), गट-क, गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्त्या करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्र आदेशाद्वारे नियुक्ती प्राधिकारी घोषित करावेत, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी सादर केलेला प्रस्ताव विचारात घेऊन वन विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्त्या करण्यासाठी खालीलप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्यात येत आहेत.

गट-ब (अराजपत्रित)			
अ.क्र.	पदनाम	७ व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी	नियुक्ती प्राधिकारी
१	२	३	४
१	लघुलेखक (उच्चश्रेणी)	एस-१६ (४४९००-१४२४००)	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग)
२	लघुलेखक (निम्नश्रेणी)	एस-१५ (४१८००-१३२३००)	
३	कनिष्ठ अभियंता	एस-१४ (३८६००-१२२८००)	
४	क्षेत्र भूमापक /वनक्षेत्र सर्वेक्षक	एस-१४ (३८६००-१२२८००)	
गट-क			
१	वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	एस-१४ (३८६००-१२२८००)	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग)
२	कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	एस-८ (२५५००-८११००)	
३	मुख्य लेखापाल	एस-१३ (३५४००-११२४००)	मुख्य वनसंरक्षक (प्रा.)/ वनसंरक्षक (प्रा.)
४	शारीरिक प्रशिक्षण ड्रिल शिक्षक	एस-१३ (३५४००-११२४००)	
५	लेखापाल	एस-१० (२९२००-९२३००)	
६	गृह प्रमुख	एस-१० (२९२००-९२३००)	
७	वनपाल	एस-९ (२६४००-८३६००)	
८	सर्वेक्षक	एस-८ (२५५००-८११००)	

९	बिनतारी संदेश चालक	एस-८ (२५५००-८११००)	उप वनसंरक्षक (प्रा.)/ विभागीय वन अधिकारी (प्रा.)
१०	बिनतारी तंत्रज्ञ	एस-८ (२५५००-८११००)	
११	कवायत शिक्षक	एस-७ (२१७००-६९१००)	
१२	वनरक्षक	एस-७ (२१७००-६९१००)	
१३	लॉच चालक	एस-७ (२१७००-६९१००)	
१४	ट्रक चालक	एस-६ (१९९००-६३२००)	
१५	माहूत	एस-६ (१९९००-६३२००)	
१६	लिपिक	एस-६ (१९९००-६३२००)	
१७	ग्रंथालय परिचर	एस-६ (१९९००-६३२००)	
१८	पशु परिचर	एस-३ (१६६००-५२४००)	
गट-ड			
१	नार्डक	एस-३ (१६६००-५२४००)	मुख्य वनसंरक्षक (प्रा.) /वनसंरक्षक (प्रा.)
२	नौका तांडेल	एस-६ (१९९००-६३२००)	उप वनसंरक्षक (प्रा.) / विभागीय वन अधिकारी (प्रा.)
३	चारा कापणारा	एस-३ (१६६००-५२४००)	
४	देखभाल सेवक	एस-३ (१६६००-५२४००)	
५	चेनमन	एस-१ (१५०००-४७६००)	
६	खलाशी	एस-१ (१५०००-४७६००)	
७	सहायक स्वयंपाकी	एस-१ (१५०००-४७६००)	
८	शिपाई	एस-१ (१५०००-४७६००)	
९	मास्ट लश्कर	एस-१ (१५०००-४७६००)	
१०	तांडेल	एस-१ (१५०००-४७६००)	
११	पहारेकरी	एस-१ (१५०००-४७६००)	
१२	अधिसंख्य वनमजूर	एस-१ (१५०००-४७६००)	

२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयातील गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग), म. रा. नागपूर हे नियुक्ती प्राधिकारी राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११३१७१७३७२११९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(वि. श. जाखलेकर)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, मलबार हिल, मुंबई.

- २) मा. मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ५) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ६) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ७) सर्व मुख्य वनसंरक्षक (प्रा.)/वनसंरक्षक (प्रा.)
- ८) सर्व उप वनसंरक्षक (प्रा.)/विभागीय वन अधिकारी (प्रा.)
- ९) निवड नस्ती (फ-४)